

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना  
अधिनियम १९६६.

विकास योजनेतील क्रिडांगणचे आरक्षणबाबत  
कलम १५४ अन्वये निदेश

महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग  
श्री सकोप परिपत्रक क्र. विसआ३६९५/१५९५/नवि-११  
मंत्रालय, मुंबई ४०००३२  
दिनांक:- २१ डिसेंबर, १९९५.

ज्ञापन

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १५४  
अन्वये आदेश देण्यांत येत आहेत की, राज्यातील शहरांच्या विकास योजनांमध्ये  
क्रिडांगणांसाठी आरक्षित ~~शहरांच्या~~ असणा-या जागांमध्ये  
कोणताही बदल करण्यांत येऊ नये.

[ ना. वि. कुलकर्णी ]  
अधिसचिव

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी अर्पित. :-

- १] महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
- २] व्यवस्थापकीय संचालक, शहर व औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ३] संचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई.
- ४] महापालिका आयुक्त [सर्व]
- ५] संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे त्यांना विनंती करण्यांत येत आहे  
की, त्यांनी या परिपत्रकाच्या प्रती शाखा कार्यालयाकडे पाठवाव्यात.
- ५] उप संचालक, नगर रचना, बृहन्मुंबई / कोकण विभाग/प्रादेशिक विभाग/  
पुणे विभाग/औरंगाबाद विभाग, /अमरावती विभाग/नागपूर विभाग.
- ६] नगर विकास विभाग, मंत्रालय, नवि-९, नवि-१२, नवि-१३
- ७] नवि-११ नॉन विवड नस्ती.
- ८] मुख्याधिकारी [ राज्यातील सर्व नगरपालिका ]